

महाराष्ट्र शासन,  
वित्त विभाग,

शासन निर्णय क्रमांक अरजा 2492/26/सेवा-9,  
मंत्रालय, मुंबई 400 032, दिनांक 3 नोव्हेंबर 1992:

### शासन निर्णय

महाराष्ट्र नागरी सेवा (रजा) नियम, 1981 चा नियम 68 व शासन निर्णय, वित्त विभाग, क्रमांक वेअशि 1287/399/87/सेवा-10, दिनांक 11 ऑक्टोबर 1988 यामधील तरतुदीनुसार राज्य शासकीय कर्मचा-यांना नियत वयमान सेवानिवृत्त होतेवेळी त्यांच्या खाती शिल्लक असलेल्या अर्जित रजेसंबंधात, 240 दिवसांच्या कमाल मर्यादेच्या अधीन राहून, रजा वेतनाचे रोख समुल्य देता येते. त्याचप्रमाणे शासन निर्णय, वित्त विभाग, क्रमांक पीईएन 1083/सीआर 1296/83/एसईआर-4, दिनांक 1 ऑक्टोबर 1984 च्या परिच्छेद 5 मधील तरतुदीनुसार याचा लाभ महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तीवेतन) नियम, 1982 मधील नियम 10, नियम 65 व नियम 66 अन्वये स्वेच्छा सेवानिवृत्त होणा-या किंवा ज्यांना सेवानिवृत्त करण्यात येते अशा कर्मचा-यांनाही, काही अटीच्या अधीन राहून, देण्यात आला आहे. तथापि ही सवलत रुग्ण (invalid) म्हणून सेवानिवृत्त होणा-या/करण्यात येणा-या कर्मचा-यांना अद्यापि लागू करण्यात आलेली नाही. रुग्ण म्हणून सेवानिवृत्त होणा-या/करण्यात येणा-या कर्मचा-यांना ही सवलत लागू करण्याबाबतचा प्रश्न काही काळ शासनाच्या विचाराधीन होता.

2. शासनाने झालेला असा निर्णय घेतला आहे की, ज्या शासकीय कर्मचा-याला वैद्यकीय प्राधिका-याने पुढील शासकीय सेवा-करण्यास तो पूर्णपणे आणि कायमचा असमर्थ असल्याचे घोषित केले असेल त्याला रुग्ण म्हणून घोषित केल्याचे तारखेला त्याच्या खाती जी देय व अनुज्ञेय रजा शिल्लक असेल त्या रजेसंबंधात, रजा मंजूर करण्यास सक्षम असलेला प्राधिकारी स्वाधिकारे रजा वेतनाचे रोख समुल्य मंजूर करील. मात्र तो कर्मचारी ज्या तारखेस रुग्ण म्हणून सेवानिवृत्त झाला असेल किंवा रुग्ण म्हणून सेवानिवृत्त केला असेल ती तारीख आणि नियत वयमान झाल्यावर ज्या तारखेस तो बेहमीप्रमाणे सेवानिवृत्त झाला असता ती तारीख यामधील कालावधीपेक्षा त्याच्या रोख समुल्य मंजूर करावयाच्या रजेचा कालावधी अधिक होता कामा नये. रजेचे रोख समुल्य शासन निर्णय, वित्त विभाग, क्रमांक पीईएन 1083/सीआर-1296/83/एसईआर-4, दिनांक 1 ऑक्टोबर 1984 च्या परिच्छेद 5 मध्ये दशविल्याप्रमाणे परिणित करण्यात येईल. तथापि रुग्ण म्हणून सेवानिवृत्त होणा-या/करण्यात येणा-या अस्थायी शासकीय कर्मचा-याला त्याचे खाती शिल्लक असलेल्या अर्धवितनी रजेच्या संबंधात रजेचे रोख समुल्य मंजूर करता येणार नाही.

3. महाराष्ट्र नागरी सेवा (रजा) नियम, 1981 मधील या संबंधीच्या विद्यमान तरतुदी या शासन निर्णयाने

(कृ.मा.प.)

तरतुदीपुरत्या सुधारण्यांत आल्या आहेत असे मानण्यात येईल. उपरोक्त नियमात रीतसर सुधारणा यथावकाश करण्यात येईल.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

अ. ना. कुळकर्णी,  
शासनाचे उप सचिव.

प्रति

- महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता) 1, महाराष्ट्र, मुंबई (80 प्रती),  
महालेखापाल (लेखा परीक्षा) 1, महाराष्ट्र, मुंबई (80 प्रती),  
महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता) 2, महाराष्ट्र, नागपूर (40 प्रती),  
महालेखापाल (लेखा परीक्षा) 2, महाराष्ट्र, नागपूर (40 प्रती),  
अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई (40 प्रती),  
निजसी लेखा परीक्षा अधिकारी, मुंबई (5 प्रती),  
मुख्य लेखा परीक्षक, स्थानिक निधी लेखा, नवी मुंबई,  
राज्यपालाचे सचिव,  
मुख्य मंत्र्यांचे सचिव,  
सर्व मंत्री यांचे खाजगी सचिव,  
सर्व राज्यमंत्री यांचे स्वीय सहाय्यक,  
\* प्रबंधक, मूल न्याय शाखा, उच्च न्यायालय, मुंबई,  
\* प्रबंधक, अपील शाखा, उच्च न्यायालय, मुंबई,  
\* प्रबंधक, लोक आयुक्त व उप लोक आयुक्त यांचे कार्यालय, मुंबई,  
\* सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबई,  
\* सचिव, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, मुंबई,  
सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी,  
मंत्रालयातील सर्व विभाग,  
मंत्रालयाच्या निरनिराळ्या विभागांच्या अधीन असलेल्या सर्व विभागांचे व कार्यालयाचे प्रमुख,  
वित्त विभागातील सर्व कार्यागणे (ग्रंथपाल 5 प्रती),  
निवड नस्ती, कार्यासन सेवा-9.

प्रपत्राने.